SANATHNAGAR ENTERPRISES LIMITED

July 21, 2021

To, The Manager, Corporate Relations Dept., BSE Limited, Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Kala Ghoda, Fort, Mumbai, 400001

Scrip Code: 509423

Dear Sirs,

Sub: Newspaper Advertisement- Results for the quarter ended June 30, 2021

Please find enclosed herewith the newspaper advertisement for the unaudited Financial Results for the quarter ended June 30, 2021 of Sanathnagar Enterprises Limited published in the following newspapers:

1. Financial Express

2. Mumbai Lakshadweep

This is for your information and records, you are requested to inform your members accordingly.

Thanking you,

Yours Faithfully,

For Sanathnagar Enterprises Limited

Hitesh Marthak Company Secretary

ACS:- A18203

Encl: A/a

Regd. Off.: 412, Floor-4, 17G Vardhaman Chamber, Cawasji Patel Road, Horniman Circle, Fort, Mumbai-400001 Website: www.sanathnagar.in, Email id: investors.sel@lodhagroup.com

Tel.: +91.22.61334400 Fax: +91.22.23024550 CIN No. L99999MH1947PLC252768 **FINANCIAL EXPRESS**



Balmer Lawrie & Co. Ltd.

(A Government of India Enterprise) SBU-Industrial Packaging, 5, J N Heredia Marg, Ballard Estate, Mumbai - 400 001 Regd.Office:21, N S Road, Kolkata-700 001, CIN:L15492WB1924GOI004835

Online Bids are invited for sale of Fixed Assets comprising of items (CAPEX) / not in use / not usable on 'As is Where is' basis from our Barrel Manufacturing Plants at Kolkata (West Bengal). Tender No. 0100PS1921 dated 21.07.2021 due on 31.07.2021.

TENDER NOTICE

Any amendment / corrigendum, as and when required, will be uploaded only on the websites of the Company www.balmerlawrie.com and https://auctions.c1india.com where this tender is floated and interested vendors should regularly visit these websites for updation.

Contact Person - SM[SCM]

Tel No. 022 66258209 / +91 9769015541; email : ingale.td@ balmerlawrie.com

ORIENT BELL LIMITED

CIN: L14101UP1977PLC021546 Regd. Off.:- 8, Industrial Area, Sikandrabad - 203205, Dist. Bulandshahr, U. P. Corp. Off: Iris House, 16 Business Center, Nangal Raya, New Delhi-110 046 Tel.: +91-11-47119100, Email: investor@orientbell.com, Website: www.orientbell.com

NOTICE

Notice is hereby given that, pursuant to Regulation 47(1) of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the meeting of the Board of Directors of the Company will be held on Monday, the 26" day of July, 2021 at New Delhi, to interalia, inter-alia, to consider and approve the Un-audited (Standalone & Consolidated) Financial Results for the guarter ended 30.06.2021.

Further, the details of this notice are available on Website of the Company at www.orientbell.com and also on the Websites of BSE Limited (www.bseindia.com) and National Stock Exchange of India (www.nseindia.com).

Place: New Delhi Date: 19.07.2021

Inspection Date & Time



For Orient Bell Limited Yogesh Mendiratta Company Secretary

BLUEFERN VENTURES (P) LIMITED (IN LIQUIDATION) Ethanpa Villa, Dathang Road, Namchi Bazar, Namchi, South Sikim 737 126 Liquidator's Address: 2B Grant Lane, 4th Floor, Room No 412, Kolkata - 700 012 Contact: 9432207517, Email ID: hkdaspt@gmail.com/cirp.bluefern@gmail.com

E-AUCTION SALE NOTICE Notice is hereby given to the public in general under the Insolvency and Bankruptcy Code,

02.08.2021 between 12.00 PM, to 05.00 PM.

2016 and regulations framed thereunder, that the properties stated in Table below, will be sold by E-Auction through the service provider M/s. Linkstar Infosys Private Limited - via website http://www.eauctions.co.in Date and Time of Auction Friday 06.08.2021 between 01.00 PM. to 3.00 PM.

Last Date for Submission of EMD 03.08.2021 before 5.00 PM. Date and Time of Auction

Contact Person for Inspection: Mr. Hrisikesh Dasgupta - 9432207517 Reserve Price EMD Particulars (In Rs. Lacs) (In Rs. Lacs) Building and Plant & Machinery (Jointly) located at Revenue Block, Namchi Bazar, Plot No. 4 (585), 4/(1090). 5/(1091) and 6/(1092) with total area of 0.1948 (H) Boomtar

The ownership of land on which Hotel Building of Bluefern Ventures Private Limited (Corporate Debtor) is situated belongs to Mrs. Ongmu Bhutia and is mortgaged with Dena Bank (now Bank of Baroda) and hence, sale of Building and Plant & Machinery (Jointly) is without the Land on which the building stands. No right, title or interest on the said land shall arise from this auction The Property and Assets of the Company are proposed to be sold on "As is where is basis", "As is what is basis" "Whatever there is basis" and "No recourse" basis and the proposed sale of assets of the Company does not entail transfer of any other right, title or interest in any property except the title which the Company had on its assets as on date of transfer. The Liquidator does not take or assume any

responsibility for any shortfall or defect or shortcoming in the

moveable/immoveable assets of the Company.

The EMD (Refundable) shall be payable by interested bidders through NEFT / RTGS on or before 03.08.2021 in an account of BLUEFERN VENTURES PVT LTD IN LIQUIDATION having Account No. 000605034220 with ICICI Bank, KOLKATA-RN MUKHERJEE ROAD BRANCH, 22, RN Mukherjee Road, Kolkata -700001, West Bengal having IFSC ICIC0000006 OR by DD / Pay Order favoring "BLUEFERN VENTURES PVT LTD IN LIQUIDATION" For detailed terms & Conditions of E-auction sale, refer TENDER DOCUMENTS available on http://www.eauctions.co.in . For any guery regarding E-Auction contact Mr. Dixit Prajapati (M7874138237) or admin@eauctions.co.in or Liquidator on cirp.bluefern@gmail.co.in.

Place: Kolkata Date: 21.07.2021

Hrisikesh Dasgupta Liquidator for Bluefern Ventures (P) Ltd. (In Liquidation) IBBI Regn. No.: IBBI/IPA-003/IP-N00082/2017-18/10705

NEO INFRACON LIMITED

9, Mulji Thakarsi Building, Sindhi Lane

Mumbai- 400004

CIN: L65910MH1981PLC248089

Website: www.neoinfraconltd.com.

Email: cs@neoinfraconttd.com.

Phone No: 022 66393527

Notice is hereby given that pursuant to Regulation

29 read with Regulation 47 of SEBI (Listing

Obligation & Disclosure Requirements)

Regulations 2015, a Meeting of Board of Directors

of the Company will be held on July 28, 2021 at

4.00 PM at the Registered Office of the Company

at Mumbai, inter alia to consider and approve the

Standalone and Consolidated Un-Audited

Financial Result for the First Quarter ended on

June 30, 2021, Further, the Trading Window remains closed from July 01, 2021 till July 30, 2021

for dealing in securities of the Company. The Notice

s available on the Website of the Company

i.e. www.neoinfraconltd.com and on the website

For

Advertising in

TENDER PAGES

Contact

JITENDRA PATIL

Mobile No.:

9029012015

Landline No.:

67440215

Mobile No:8910199598.

Date : 21.07.2021

Place: Kolkata

For Neo Infracon Limited

Darshana Sawant

Compliance Officer

Company Secretary &

of the BSE Limited i.e. www.bseindia.com.

Place: Mumbai

Date : July 20, 2021

g. Off. 52/52-A, Nanubhai Desai Road,

Sam K Mathew holding 100 shares of SIKA Interplant Systems Limited, Registered Office; No.03, Gangadharchetty Road, Dr. Sharma Building, Bangalore-560042, in Folio No. S000072 bearing Share Certificate Number 3811 with distinctive numbers from 721801-721900 consisting of 100 shares is lost and I have applied to the company for issue of duplicate Share

Certificates. The public is hereby warned against purchasing or dealing in anyway with the said Share Certificate. The company may issue duplicate Share Certificates if no objection is received by the company, within 15 days of the publication of this advertisement, after which no claim will be entertained by the company in that behalf.

SAMKMATHEW Place: Kumbanad, Kerala Folio No. S000072 Date: 21.07.2021

CENTRAL RAILWAY PROVISION OF VARIOUS TYPES OF SWITCHES

Name of Work: Provision of various types of switches for improving sectioning in Kalyan & Lonavala districts including Ghat Section of Mumbai division of Central Railway. Approx Value ₹ 30902773.19 EMD ₹ : 0.00 Cost of Tender Form ₹ : 0.00 Completion period: 12 months. The time and date for submission of tender will be up to 11:00 Hrs on 09.08.2021. Complete details of E-tender are available at official Railway website http://www.ireps.gov.in the complete documents can be downloaded from the website. The details of tender is available in the "Notice Board" of the Sr.DEE(TD) KYN's office, Kalyan. OPEN E-TENDER NOTICE No.-KYN-LD-585-W-724-Cont Dt.: 17.07.2021

CLASSIFIEDS

BUSINESS

BUSINESS OFFERS

VISIT/PROMOTE www.vitalgems.net On 'Income-Sharing-Basis'. Join/Consult: VIKRAM BEDI, Ph.D. (Astro-Gemmologist)

+91 9869177390. 0070746337-1

SHARES & STAKES

WE Buying: Listed/ **Unlisted All Company** Demat/ Physical Shares. (IEPF/ Objection/ Pending/ Duplicate/ Transfer Services Provided.) "Investment House"-8291225710, 9619315362, 0070746132-2

<u>''IMPORTANT'</u> Whilst care is taken prior to acceptance of advertising copy, it is not possible to verify its contents. The Indian Express (P.) Limited cannot be held responsible for such contents, nor for any loss or damage incurred as a result of transactions with companies, associations or individuals advertising in its newspapers or Publications. We therefore recommend that readers make necessary inquiries before sending any monies or entering into any agreements with advertisers or otherwise acting on an advertisement in

financinal whose papr. in



MASTEK LIMITED

CIN No.: L74140GJ1982PLC005215 Registered Office: 804/805, President House, Opp.C.N.Vidyalaya, Near Ambawadi Circle, Ahmedabad - 380 006. Tel. No.: +91-79-2656-4337; Fax No.: +91-22-6695-1331

E-mail: investor_grievances@mastek.com; Website: www.mastek.com EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS

FOR THE FIRST QUARTER ENDED JUNE 30, 2021 (₹ In Lakhs)

Particulars	Quarter ended June 30, 2021	Quarter ended March 31, 2021	June 30, 2020	Year ended March 31, 2021 (Audited)	
ACTIVAL DEL DEL DEL DEL DEL DEL DEL DEL DEL DE	(Unaudited)	(Refer Note 3)	(Unaudited)		
Total income from Operations (net)	51,647	48,321	38,606	172,186	
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	10,603	9,721	7,092	33,933	
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	10,603	9,721	7,092	33,933	
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	8,021	7,571	4,658	25,175	
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	9,681	7,816	8,344	38,884	
Equity Share Capital	1,264	1,262	1,221	1,262	
Other Equity	70200	5 5 5 5 5 5 5 5 5 5 5 5 5 5 5 5 5 5 5	00000000	84,592	
Earning per Share (Face value of ₹ 5/- each) (for continuing and discontinued operations) not annualised (in ₹)					
(a) Basic	27.43	24.14	16.62	84.92	
(b) Diluted	26.42	23.28	16.00	81.88	

Key data relating to Unaudited Standalone Financial Results of Mastek Limited is as under:

(₹ In Lakhs) Year ended Quarter ended Quarter ended Quarter ended March March June June **Particulars** 30, 2021 31, 2021 30, 2020 31, 2021 (Unaudited) (Refer Note 3) (Unaudited) (Audited) Total Income 6.545 6,243 4,766 22,201 857 831 3,396 Profit before Tax 1,021 491 303 1,021 Tax Expenses 1,750 Net Profit after tax 530 554 (190)1.646

The above results prepared in accordance with the Ind AS notified under the Companies (Ind AS) Rules, 2015 were reviewed by the Audit Committee and were thereafter approved by the Board at its meeting held on July 19, 2021. Limited Review, as required under Regulation 47(1)(b) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, has been carried out by the Statutory Auditors.

3. The figures of the guarter ended March 31, 2021 are the balancing figures between audited figures in respect of full financial year ended March 31, 2021 and the Unaudited published year to date figures upto December 31, 2020 which were subjected to limited review.

4. The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results for the first quarter ended June 30, 2021 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Quarterly Unaudited Financial Results are available on the Stock Exchange website www.bseindia.com, www.nseindia.com and also on the Company's website www.mastek.com

For and on behalf of Board of Directors of Mastek Limited Place: Mumbai Ashank Desai Date : July 19, 2021 Vice Chairman & Managing Director



Advt. No. J.S.V 198 (2021-22)

DELHI JAL BOARD GOVT OF NCT OF DELHI OFFICE OF THE EXECUTIVE ENGINEER (EAST) I M 16 MAYUR VIHAR PKT E PHASE II NEW DELHI 110091

Stop Corona 1. Wash Your Hands 2. Wear Mask 3. Maintain Social Distance

PRESS NOTICE TENDER NIT NO. 13/East-I/(2021-2022)

Name of Work **Estimated** Earnest Money (EMD) | Tender Date of Release of Last Date/Time of No. **Contract Value** tender in Ereceipt of tender (ECV) / Amount Procurement Solution **E-Procurement** & Tender ID No. Solution put to tender 01 Boring and Installation of Tube Well at 38.36.021.00 Exempted vide Office 16.07.2021 02.08.2021 23 Block at 23 Block Trilokpuri UGR in memorandum No. 2021_DJB_205916_1 03:15 PM F.9/4/2020- PPD and DJE AC-55 in Eastendorsement No: DJB/20-500.00 02 Boring and installation of Tube Wells at 41,86,925.00 02.08.2021 16.07.2021 21/Misc-II (PT)/971 BPS Mandawali Phase-I and Phase-2 2021_DJB_205916_3 Dated: 23.12.2020 03:15 PM

in AC-57 in East-Further details in this regard can be seen at https://govtprocurement.delhi.gov.in

ISSUED BY P.R.O (WATER)

(Pratap Singh) **EXECUTIVE ENGINEER (EAST)-I**

0

SANATHNAGAR ENTERPRISES LIMITED

Regd. Office: 412, Floor- 4, 17G, Vardhaman Chamber, Cawasji Patel Road, Horniman Circle, Fort, Mumbai - 400 001 Tel.: 912261334400 Fax: +912223024550 | Website: www.sanathnagar.in E-mail: Investors.SEL@lodhagroup.com

> STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30-JUNE-21 (₹ in Lakhs except per share data)

Sr. Particulars 1 Total Income from Operations 2 Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items)	For the qua	For the quarter ended		
NO.	,	30.06.2021 (Unaudited)	30.06.2020 (Unaudited)	31.03.2021 (Audited)
1	Total Income from Operations	8	0.52	80.95
2	Net Profit/(Loss) for the period		8 3 5 5 5 5	5000000
	(before Tax, Exceptional and / or Extraordinary items)	(3.92)	(2.19)	18.94
3	Net Profit/ (Loss) for the period before Tax	2,040,000	725700 2073	District.
	(after Exceptional and / or Extraordinary items)	(3.92)	(2.19)	18.94
4	Net Profit/(Loss) for the period after Tax	9205/050	77.470.0PE0.0	(5,000
1	(after Exceptional and / or Extraordinary items)	(3.92)	(2.19)	18.01
5	Total Comprehensive Income for the period			
3000	[(Comprising Profit / (Loss) for the period (after tax)			
	and Other Comprehensive Income (after Tax)]	(3.92)	(2.19)	18.01
6	Equity share capital (Face Value of ₹ 10 each)	315.00	315.00	315.00
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in			
	the Audited Balance Sheet of the previous year			(1,449.37)
8	Earnings Per Share (Face Value of ₹ 10 each)			(Printh Printh)
	(not annualised)			
	Basic and Diluted:	(0.12)	(0.07)	0.57

NOTES: The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Result filed with the BSE Limited under Regulation 33 of the SEBI (Listing and other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of BSE Limited i.e. www.bseindia.com and of the Company i.e. www.sanathnagar.in.

> For and on behalf of the Board of Directors of Sanathnagar Enterprises Limited

Sanjyot Rangnekar Date: 20.07.2021 (Director) Place: Mumbai DIN: 07128992

Stressed Assets Management Branch, Avani Heights (1st Floor), E-AUCTION SALE NOTICE IES;

Bank of Baroda	59A, Chowringhee Road, Kolkata-700020, e-mail:samkol@bankofbaroda.com	ANNEXURE-E: SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES; APPENDIX-IV-A [See proviso to Rule 6(2) & 8(6)].	
Auction Sale Notice for Sale of In a Security Interest (Enforcement		and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 6 (2) & 8 (6) of	
	[1] [1] [1] [1] [1] [1] [1] [1] [1] [1]	(c) that the helpin described immovable property mortgaged/charged to the Secured	1

E-At the S Creditor, possession of which has been taken by the Authorised Officer of Bank of Baroda, Secured Creditor, will be sold on "As is where is", "As is what is", and "Whatever there is" for recovery of below mentioned account/s. The details of Borrower(s) / Mortgagor (s) / Guarantor (s) / Secured Asset/s/Dues/Reserve Price/e-Auction date & Time, EMD and Bid Increase Amount are mentioned below-

Sr/ Lot No.	Name & address of Borrower(s)/Guarantor(s) /Mortgagor(s)	Description of the immovable property with known encumbrances, if any	Total Dues as mentioned in the Notice issued u/s.13(2) of the SARFAESI Act.	Date & Time of E-auction	Reserve Price EMD amount Bid Increase Amount	Status of Possession (Constructive/ Physical)	Property Inspection date & Time
1	M/s. Blue Fern Ventures Pvt. Ltd. (In Liquidation) (Borrower) Ethenpa Villa, Damthang Road, Namchi, South Sikkim- 737135. Mr. Tshering Pintso Bhutia (Director & Guarantor), S/o. Late Namgay Bhutia residing at Etenpa Villa, Damthang Road, Namchi, South Sikkim. Mrs. Ongmu Bhutia (Director & Guarantor & Mortgagor), W/o Mr. Tshering Pintso Bhutia , residing at Etenpa Villa, Damthang Road, Namchi, South Sikkim.	South Sikkim-737126, Khatiyan No1136, bearing Plot No03, 4/585, 4/1090, 5/1091 and 6/1092, measuring area 0.3412, 0.1500, 0.0278, 0.0135 and 0.0035 hectares respectively =Total area 0.5360 hectares (57,694 sq.ft. approx.), Block-Namchi Bazar Block, Area-Bomtar Area, Dist South Sikkim in the name of	Fifty Two and paise Thirty one only) plus further interest thereon at the contractual rates plus other charges, costs and incidental expenses till date of payment	p.m. to 6.00	Rs.1,00,00,000.00 Rs.10,00,000.00 Rs.50,000/-	Symbolic	02.08.2021 from 12.00 p.m. to 5.00 p.m.

For detailed terms & conditions of sale, please refer to the link provided in https://www.bankofbaroda.in/e-auction.htm and https://ibapi.in. Also prospective bidders may contact the authorized officer on

No.

OFFICE OF THE EXECUTIVE ENGINEER (WB)-II **DELHI JAL BOARD**

ROOM NO. 29. B-BUILDING, VARUNALAYA, JHANDEWALAN, **NEW DELHI-110005.**

"STOP CORONA; Wear Mask, Follow Physical Distancing, Maintain Hand Hygiene" PRESS NOTICE TENDER NO. 01/2021-22 Name of item Esitmated Last Date/ Time of receipt of tender through eprocurement solution

01 Rejuvenation of Tihar Lake, Tihar Village, Delhi on DBO basis under EE DBO Basis 20.08.2021 up to 3.00 PM Tender ID: 2021 DJB 206015 1 Can view this particular statement in detail https://govtprocurement.delhi.gov.in Sd/- (Ramesh Kumar Gupta) ISSUED BY P.R.O. (WATER) **EXECUTIVE ENGINEER (WB)-II** Advt. No. J.S.V. 202 (2021-22)

E-AUCTION SALE NOTICE FOR SALE OF ASSETS OF **EXCEL GLASSES LIMITED (in Liquidation)** Registered Office: Udaya Nagar, Pathirapally, Allapuzha, P. O. Alleppey, Kollam - 688521, Kerala CIN: L26109KL1970PLC002289 (Sale of Assets under Insolvency and Bankruptcy Code, 2016) The undersigned Liquidator of Excel Glasses Limited (In Liquidation) ("Corporate Debtor"), appointed by the Hon'ble NCL1, Kochi, vide order dat 21.10.2019, intends to sell the following movable and immovable properties forming part of the Liquidation Estate of Corporate Debtor through e auction on "as is where is basis", "as is what is basis", "whatever there is basis" and "without recourse basis". Sale will be done by the undersigned through E-Auction service provider C1 India Private Limited (website: https://www.bankeauctions.com). Saturday 31st July, 2021, 3 PM to 5 PM

Date and Time of 5th E-auction Last Date and Time for submission of KYC and EMD Thursday 29th July, 2021 by 5 PM **Date and Time for Inspection** Upto Wednesday, 28th July, 2021 (with one-day prior intimation to Mr.Sudhanshu Pandey -Mob. - 9821916190) 11:00 am - 3.30 pm Reserve | EMD (10% of **Description (Assets)** Price (Rs. Reserve Price (Bids are invited for each of the blocks separately) In lakhs) (Rs. In lakhs) Block Factory Land and Building located at Salem Kanyakumari Highway (NH-66), Dist. Alappuzha, Kerala 688521. Total 6,211.08 621.10 Land Area 69,694 sq mtrs. And additionally a portion of adjoining land at the factory of approx 1,841 sq. Mts. 17.25 Block Land opposite to Infocity Campus, Pallipuram Village, Cherthala Taluk, Alappuzha, Kerala – 688541 – Land 172.53 2 Area – 1.22 acres – 4,937 sq mts Block Land opposite to KSIDC Industrial Growth Centre, Pallipuram Village, Cherthala Taluk, Alappuzha, 176.58 17.65 Kerala-688541 -Land area-1.25 acres-5,059 sq mt Block 4 Plant and Machinery Embedded in the Factory - Details as per Sale Memorandum 135.99 Interested Bidder/s may refer to detailed terms and conditions and tender documents (Sale Process Memorandum) through websites

https://www.bankeauctions.com and http://www.excelglasses.com. They can contact through Email: support@bankeauctions.com, or write to the undersigned at ip.ravinchaturvedi@gmail.com, contact numbers: Mr. Jay Singh +91- 7738866326 or Mr. Hareesh Gowda +91-9594597555, o can contact Mr. Sudhanshu Pandey Mob. No. +91-9821916190. The Liquidator has the absolute right to accept or reject any or all offer(s)/bids or adjourn/postpone/cancel the e-Auction or withdraw any property o

portion thereof from the auction proceeding at any stage without assigning any reason thereof. Any revision in the sale notice will be uploaded or the Excel Glasses Limited website (http://www.excelglasses.com). It is requested to all the bidders to kindly visit the website regularly. **Ravindra Chaturved** Liquidator of Excel Glasses Limited (In Liquidation Place: Mumbai IBBI Regn. No.: IBBI/IPA-001/IP-P00792/2017-2018/1135 Date: 21st July, 2021 Address: 31-E, BKC Centre, Laxmi Industrial Estate, New Link Road, Andheri (W), Mumbai - 400 05

Kohinoor Foods Ltd.

Regd./Corporate Office: Pinnacle Business Tower, 10th Floor, Shooting Range Road, Suraj Kund, Faridabad, Haryana-121001, Ph. No. 0129-4242222, Fax No. 0129-4242233 E-Mail: info@kohinoorfoods.in. Visit us at: www.kohinoorfoods.in CIN - L52110HR1989PLC070351

EXTRACT OF AUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULT FOR THE QUARTER/YEAR ENDED ON 31ST MARCH, 2021

Standalone Consolidated Quarter ended Year ended Year ended **Particulars** 31.03.2021 31.12.2020 31.03.2020 31.03.2021 31.03.2020 31.03.2021 31.03.2020 (Unaudited) (Audited) (Audited) (Audited) (Audited) (Audited) (Audited) Total Income from Operations (net) 1861 1030 551 4435 26988 3227 21576 Net Profit / (Loss) for the period (before Tax. -57 Exceptional and/or Extraordinary items) -844 1594 -1889 -989 -1179 -2490Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items) 9 -57 10041 -326-21886 2471 -17679 Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) -57 -180-10733-515 -225772423 -18371 5 Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] -175 -57 -10721-510 -22565 2428 -18359 6 Equity Share Capital (face value of Rs. 10/- each) 3707 3707 3707 3707 3707 3707 3707 Earnings Per Share (of Rs. 10/- each) -0.47-0.15-28.92 -1.38-60.876.55 -49.521. Basic:

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly and Year Ended Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and Year Ended Financial Results are available on the BSE Limited (BSE) website (www.bseindia.com), National Stock Exchange of India Limited (NSE) website (www.nseindia.com) and on the Company's website (www.kohinoorfoods.in).

-0.15

-28.92

-1.38

-0.47

For Kohinoor Foods Ltd. (Satnam Arora) Jt. Managing Director DIN:00010667

6.55

-49.52

-60.87

(Rupees in Lakhs except earnings per share data)

Place: Faridabad Date: 20" July, 2021


2.Diluted:



KALYANI FORGE LIMITED

CIN: L28910MH1979PLC020959 Website: www.kalyaniforge.co.in Regd. Office: Shangrila Gardens, 1st Floor, 'C' Wing, Opp. Bund Garden, Pune: 411001

Phone: 020 26167645 Fax: (02137) 252344



NOTICE OF THE 42ND ANNUAL GENERAL MEETING

Notice is hereby given that, pursuant to provisions of the Companies Act, 2013 and rules made thereunder read with the circulars issued by the Ministry of Corporate Affairs circular dated May 5, 2020 read with circulars dated April 8, 2020, April 13, 2020 and January 13, 2021 ("MCA Circulars") and SEBI Circular dated May 12, 2020 and January 15, 2021 permitted to hold the AGM through Video Conference ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM"), the Forty Second Annual General Meeting ("AGM") of the Members of Kalyani Forge Limited (the "Company") will be held on Saturday, August 14, 2021 at 2.00 p.m. IST through VC/OVAM to transact the business, as set out in the Notice of the AGM which is being circulated for Further, the Register of Members shall be closed from August 8, 2021 to August 14, 2021 (both days inclusive) ('Book

Closure dates') for the purpose of ascertaining the eligible shareholders for participating in AGM and for payment of final

Dividend for FY 2020-21, if approved at the AGM. Accordingly, the Company has fixed Saturday, August 07, 2021 as the

'Record Date' for the said AGM of the Company and to determine the names of the members who will be entitled to receive final dividend, if approved at the AGM. For the above purpose, the AGM Notice along with the Annual Report FY 2020-21 will be dispatched electronically to those members whose email addresses are registered with the Company/Registrar and Transfer Agent (RTA)/Depository Participants as per the aforesaid circulars. Members may note that the Notice of the AGM and Annual Report 2020-21 will be

available on the Company website https://www.kalyaniforge.co.in and on the website of BSE Ltd. at www.bseindia.com and NSE India Ltd at www.nseindia.com respectively. Members attending the meeting through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act. 2013. In pursuance of Sec. 108 of Companies Act, 2013 read with Rule 20 of Companies (Management and Administration) Rules, 2014, Reg. 44 SEBI (LODR) Regulations, 2015 and Secretarial Standards on General Meetings (SS-2) issued by ICSI as amended time to time, the Company is providing Remote e-voting facility before/during the AGM to its members to cast their

voting/electronic means from Link Intime India Pvt. Ltd. The details instruction for remote e-voting are given in the Notice convening the AGM. The Members holding securities in demat mode with NSDL/CDSL have to login to www.evoting.nsdl.com or at www.cdslindia.com for evoting. The remote e-voting Facility will be available the following period: The remote e-voting will commence from Wednesday 11th August, 2021 (9:00 a.m.) to Friday 13th August, 2021(5:00 p.m.) The remote e-Voting module shall be disabled by Link Intime India Pvt. Ltd. for voting thereafter and Members will be allowed to vote electronically beyond the said date and time.

vote in respect of Business to be transacted at the AGM and for this purpose the Company has availed facility of e-

Members will be provided with facility of voting through electronic means during the meeting. The participating members who have not cast their vote on the resolution(s) already will be eligible to exercise their right to vote on such resolution(s). The members who have already cast their vote on resolution(s) by remote e-Voting prior to the AGM is also be eligible to participate at the AGM thorough VC/OAVM but shall not be entitled to cast their vote on such resolution(s) again. The remote e-Voting module on the day of the AGM shall be disabled by Link Intime India Pvt. Ltd. for voting 15 minutes after the conclusion of the Meeting.

Any person, who acquires shares of the Company and become the Member of the Company after the Notice has been dispatched and holds shares as on Record date may obtain the login ID and Password by sending the request to enotices@linkintime.co.in The members whose email id, Bank details not registered with respective Depository or with RTA requested to update

a) Register your email id for login details and e-voting

(i) Kindly log in on www.linkintime.co.in (RTA- Link Intime India Private Ltd.) > Investor Services > Email/Bank detail Registration > Select "Kalyani Forge Limited" - fill in the details, upload the required documents and submit.

(ii) In the case of Shares held in Demat mode: The shareholder may please contact the Depository Participant ("DP") and register the email address and bank account details in the demat account as per the process followed and advised by the DP.

b) Instructions for Shareholders to attend the 42nd Annual General Meeting- Members/Shareholders entitled to attend the meeting through VC/OAVM by using the Instameet Facility provided by Link Intime Inida Pvt. Ltd. through following link: https://instameet.linkintime.co.in.

c) To receive divided in a timely manner, Members holding shares in Physical Form who have not updated their mandate for receiving dividends directly in their bank accounts through ECS or any other means can register their Electronic Bank Mandate to receive dividends directly may visit and update the details at https://linkintime.co.in/EmailReg/Email_Register.html along with required supporting documents by 10th August, 2021 (upto 5.00 p.m. IST) along with scan copy of following details/ documents-

scanned copy of the share certificate (front and back), Bank details, cancelled cheque, self-attested PAN and Aadhar Card, for any queries members may contact on E-mail: pune@linkintime.co.in.

A signed request letter mentioning your name (as recorded on the share certificate), folio number, complete address,

- Members holding shares in Demat form, please update your Electronic Bank Mandate through Depository Participants In accordance with Income Tax Act, 1961 as amended the applicable TDS will be deducted from the payment of dividend

amount payable to shareholders.

Resident Shareholders and Non Resident Shareholders who is not liable to pay income tax can submit on yearly basis necessary declarations to get benefit of non-deduction of tax can submits documents at following Links: https://linkintime.co.in/formsreg/submission-of-form-15g-15h.html Shareholders are requested to note that in case their PAN is not registered or non-submission of declaration, the tax will be deducted at a higher rate of 20% or by such higher rate as prescribed by Government plus applicable surcharge. By Order of the Board

For Kalyani Forge Limited

Rohan M. Deshpande

Company Secretary

Date: 21" July, 2021 Place: Pune

Authorised Officer Bank of Baroda



Sidhivinayak Premises co-operative Society Ltd. owner of Unit Nos. 206 224 & 225 in Jai Commercial Complex. Plot No. 463, Eastern Express highway, Cadbury junction, khopat Thane West 400602. Died on 28th April 2021 n thane without making any nominations. the Society has received transfer of documents rom his Son Mr. Niranjan Tamhane. The Society hereby invites claims or objections from the heir/s or other claimant/s o

PUBLIC NOTICE

Mr. Shekhar Tamhane a member of Jai

objector/s to transfer the said shares and interest of the deceased member in the property of the society within the period of 14 days from the publication of this notice, with the copies of relevant proof to support the claim /objection. If no claim objection are eceived within the period prescribed above the society shall be at the liberty to deal with the shares and interest of the deceased member in the manner provided under the oye-laws. In case of any claim /objections kindly contact the managing committee in the society office within the prescribed 14 days

Premises Co-operative Society Ltd. Secretary

hat my client ANILA KAPILCHANDRA PAREKH jointly with KAPILCHANDRA R PAREKH was owner of Flat No. B/1 Rashmi Bldg., Kiran Rashmi Neela CH .td., S.V.P. Road, Borivali (West Mumbai- 400092 with Share Certificate espect thereof and KAPILCHANDRA F PAREKH expired on 19/10/2020, after h demise, my client is unable to find original Certificate of said flat and my clier approach the society for transfer of sai flat in her name and for duplicate Shar

anyone find original Agreement an hare Certificate of said flat or having an claim thereon should contact th ndersigned Advocate N. R. Pandev. handarkar Bhavan, Court Lane, Boriva (West), Mumbai- 400092, with evidence rithin 15 days from the date of th publication, failing which it shall b resumed that there is no claim of any o and whatever claim might be, shall b eemed to be waived and the society sha proceed to transfer the said flat an the name of my client in accordance wit

Advocate Mr. N. R. Pande

owner of a vehiocle no.MA3EDKD1S00123638 her name if any claims or sole responsible and the R.O.T. Mumbai shall not be responsible for the same.

Smt. MADHU RAVINDER VERMA'S husban late Shri Ravinder Kumar Verma was lawfu wner of Flat No. 4 - 601, Shanti Garden, Sector 4 Co-op. Housing Society Ltd., Shanti Garden Sector - 4, Opp. Surya Shopping Center, Behind Royal College, Mira Road (E), District - Thane 401107.

That the said late Shri Ravinder Kumar Vern had expired on 25/11/2018 at Aurangabac Maharashtra leaving behind his wife Smt Madhu Ravinder Verma and his daugters (1 Verma (3) Disha Ravinder Kumar Verma a

That the said (1) Paval Ravi Sachdev (2) Nain Ravinder Verma (3) Disha Ravinder Kuma Verma releasing their Shares in the name of Smt Madhu Ravinder Verma by executing Releas Deed dated 13/07/2021 duly registered vide Si No. TNN7-9534-2021 since then the said Smt Madhu Ravinder Verma is in use, occupation an n possession of the said Flat premises.

Any person/s claiming any right, title or clain should intimate me in writing within 14 days o ublication of this Public Notice, failing which, i will be presumed that there is no right, or clair oncerned society transfer the said flat and a the relevant document in the name of Smi Madhu Ravinder Verma.

> PREM PANDEY (Advocate Bombay High Court) C-54/401, Sector - 10, Shanti Nagar, Mira Road (East), Thane - 401 107.

चंद्रकांत दिवेकर हे दस्तावेज क्र.बीडीआर-१६-८१–२०२१ धारक दिनांक ०५.०१.२०२१ रोजीचे मालमत्तेच्या अनुसुचीमध्ये सविस्तर नमुद केलेल्य गालमत्तेचे मालक आहेत. असे की. श्रीमती अर्चन चंदकांत दिवेकर व श्री. सागर चंदकांत दिवेकर यांर्न . सदर मालमत्ता मे. भारती कन्स्ट्रक्शन, त्यांचे मालक श्री. सदानंद एच. गायकवाड यांचेमार्फत दस्तावेज क्र.बीडीआर-०१-७५७७-२००१ धारक दिनांक २४.१०.२००१ रोजीचे विक्री करारनामानुसार खरेर्द केले होते. असे की. श्रीमती अर्चना चंदकांत दिवेक यांचे ३०.०४.२०१६ रोजी निधन झाले, त्यांच्य पश्चात श्री. चंद्रकांत धोंडु दिवेकर, श्री. सुधी चंद्रकांत दिवेकर, श्री. सागर चंद्रकांत दिवेकर व श्रीमती मनिषा चंद्रकांत दिवेकर हे कायदेशीर वारसदार आहेत. असे की, श्री. चंद्रकांत धोंडु दिवेकर, श्री. सुधीर चंद्रकांत दिवेकर व श्रीमती मनिषा चंद्रकांत दिवेकर यांनी दस्तावेज क्र.बीडीआर-१६-८१ २०२१ धारक दिनांक ०५.०१.२०२१ रोजीचे नोंदणीकृत मुक्तता करारनामानुसार सदर मालमत्तेवरील त्यांचे अधिकार मुक्त केले. श्री हनुमंता अपार्टमेंट एसआरए को-ऑप. हौ.सो.लि. यांच्याद्वारे वितरीत दिनांक १०.११.२००१ रोजीचे भागप्रमाणपत्र उ श्रीमती अर्चना चंद्रकांत दिवेकर व श्री. सागर चंद्रकांत दिवेकर यांच्या नावे प्रमाणपत्र क्र.७६ धारक अनुक्रमांक ३७६ ते ३८० असलेले रु.५०/ प्रत्येकीचे ५ शेअर्सप्रमाणे होते आणि १६.०३.२०२१ रोजी श्री. सागर चंद्रकांत दिवेक यांच्या नावे हस्तांतर करण्यात आले. जर कोण त्र्यक्तीस सदर मालमत्ता किंवा भागावर विक्री, बक्षीस भाडेपट्टा, वारसाहक्क, अदलाबदल, तारण, अधिभार, न्यास, ताबा, कायदेशीर हक्क, जप्ती किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा असल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकर्ता यांचे कार्यालय-श्रीमती अलया ए खान, मंबई लॉ फर्म, वकील उच्च न्यायालय मुंबई, पत्ता: डी-९८, शांती शॉपिंग सेंटर, रेल्वे स्थानकाजवळ, मिरा रोड (पुर्व), ठाणे-४०११०७ येथे आजच्या तारखेपासन ७ दिवसांत कळवावे अन्यथा असे समजले जाईल की, श्री. सागर चंद्रकांत दिवेकर हे सदर मालमत्तेचे एकमेव व कायदेशीर मालक आहेत आणि अशा दाव्यांच्या संदर्भाशिवाय पुढील कायदेशीर प्रक्रिया पुर्ण केली जाईल आणि अनुसुचीत मालमत्तेवर पुढे कोणताही दावा विचारात

घेतला जाणार नाही. मालमत्तेची अनुसुची फ्लॅट क्र.४०३, ४था मजला, ए विंग, क्षेत्रफळ सुमारे २२५ चौ.फु. कार्पेट क्षेत्र, श्री हनुमंता अपार्टमेंट आणि श्री हनुमंता अपार्टमेंट एसआरए को–ऑप हौ.सो.लि. म्हणून ज्ञात सोसायटी, सीटीएस क्र.१११ १११/१ ते ७. ११३. ११३/१ ते १६. ११४ ११५, गाव बामणवाडा, तालुका अंधेरी, एम.सी छागला रोड, बामणवाडा, विलेपार्ले (पुर्व), मुंबई-

मंबर्ड लॉ फर्म श्रीमती अलया ए. खान

एसपीएस फिनक्वेस्ट लिमिटेड सीआयएन: एल६७१२०एमएच१९९६पीएलसी०९८०५१ आर-५१४, रोतुंदा इमारत, बी.एस.मार्ग, फोर्ट, मुंबई-४००००१. ई-मेल:info@spsfinquest.co.in,

कंपनीच्या सदस्यांनी दिनांक ३ जुलै, २०२१ रोजी टपाल मतदानाने विशेष ठरावाने नोंद तारखेला कंपनीच्या भागधारकाद्वारे धारण रु.१०/- प्रत्येकीचे प्रत्येकी ४ (चार) विद्यमान समभागांकरिता रु.१०/- प्रत्येकीचे ५ (पाच) नविन समभाग सरासरीने बोनस शेअर्स वितरणास मान्यता दिली आहे. कंपनीला बीएसई लिमिटेडकडून प्रमुख मान्यता मिळाली

नोंद दिनांक म्हणून सोमवार, २६ जुलै, २०२१ निश्चित केली आहे. नोंद तारखेला लाभार्थी मालक म्हणून ठेवीदारांच्या नोंदीमध्ये किंवा कंपनीचे सदस्य नोंद पुस्तकात ज्यांची नावे नमुद आहेत त्या कंपनीच्या समभागधारकांना बोनस शेअर्सचे वाटप केले जाईल.

एसपीएस फिनक्वेस्ट लिमिटेडकरिता (गिरीष तुलसीराम जाजु) व्यवस्थापकीय संचालक डीआयएन:०३१०८६२०

नोंदणीकृत कार्यालय: ४१२, ४था मजला, १७जी, वर्धमान चेंबर, कावसजी पटेल रोड, हॉर्निमन सर्कल, -फोर्ट, मुंबई-४००००१. दूर.:९१-२२-६१३३४४००, **फॅक्स:९**१-२२-२३०२४५५०, वेबसाईट:www.sanathnagar.in, ई-मेल:investors.sel@lodhagroup.com ३० जून, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

	(रु. लाखात, ईपीएस व्यतिरिक्त)				
	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष		
तपशील	३०.०६.२०२१ अलेखापरिक्षीत	३०.०६.२०२० अलेखापरिक्षीत	३१.०३.२०२१ लेखापरिक्षीत		
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	-	0.42	८०.९५		
करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)					
(कर, अपवादात्मक बाबपूर्व)	(३.९२)	(२.१९)	१८.९४		
करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवादात्मक बाबनंतर)	(३.९२)	(२.१९)	१८.९४		
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवादात्मक बाबनंतर)	(३.९२)	(२.१९)	१८.०१		
कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (वर्षाकरिता एकत्रित					
नफा/(तोटा) (करानंतर) व इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	(३.९२)	(२.१९)	१८.०१		
भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रू.१०/- प्रति)	३१५.००	३१५.00	३१५.००		
राखीव (पुर्नमुल्यांकित राखीव वगळून) मागील वर्षाच्या					
लेखापरिक्षित ताळेबंद पत्रकात दिल्यानुसार			(१४४९.३७)		
उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मुल्य रू.१०/-प्रत्येकी) (वार्षिकीकरण नाही)					
मूळ व सौमिकृत	(0.१२)	(0.06)	0.46		

टीपः सेबी (लिस्टिंग ऑब्लिंगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ३३ नुसार स्टॉक एक्सचेंजकडे सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचा उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे संपुर्ण नमुना बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com आणि कंपनीच्या www.sanathnagar.in वेबसाईटवर उपलब्ध आहे. संचालक मंडळाच्या वतीने व करीता

डीआयएन:०७१२८९९२

PUBLIC NOTICE

PUBLIC NOTICE

Public at large that one Mr. Javid Akhtar

Mohd. Yunus Ansari, presently residing at Room No. 72, 1° Floor, 162/ 164. Haji Adam

Siddick Chawl, 1" Ghelabai Street, Madanpura

Mumbai 400 008, has approached the

rustees of Haii Adam Siddick Charitable

& Religious Trust - A Public Trust Registered

nder Bombay Public Trust Act, 1952, and

naving its Registration No. : B 500, and being

nanaged by Cutchi Memon Jamat, 13

Kambekar Street, Mumbai 400 003,- for the

ransfer of Tenancy of Room No. 72, situated

at 1st Floor, 162 / 164 Haji Adam Siddick

hawl, 1st Ghelabai Street, Madanpura

Mumbai 400 008 in his name from the

resent name of Mr. Abdul Hag Rehmatullah

Any persons / institutions having claim on the

above detailed said Room Property by way

of inheritance / legacy / bequeath / transfer

nortgage / sale / lien / charge / trust

naintenance / or otherwise may please make

t known to the undersigned in writing with

locumentary proof in support of the Claim

vithin a span of 15 days from the publication

of this Notice, failing which the Trust shall

proceed to transfer the Tenancy in favour of

Mr. Javid Akhtar Mohd. Yunus Ansari

PUBLIC NOTICE

I.C. Colony Main Road, Borivali (West)

Mumbai- 400103, and holding Shop No. 6

n the building of the society, died on

04/11/2020 without making any

The society hereby invites claims and

bjections from the heir or heirs or other

claimants/objector or objectors to the

transfer of the said shares and interest o

the deceased member in the capita

property of the society within a period of 15

days from the publication of this notice

with conies of such documents and other

proofs in support of his/ her/ their claims

bjections for transfer of shares ar

capital/property of the society. If no

claims/objections are received within the

period prescribed above, the society sha

be free to deal with the shares and interes

of the deceased member in the capital

property of the society in such manner as

s provided under the bye laws of the

society. The claims/ objections, if any

received by the society for transfer of

shares and interest of the decease

nember in the capital/ property of the

society shall be dealt with in the manne

provided under the bye-laws of the society

copy of the registered bye-laws of the

society is available for inspection by the

claimants/ objectors, in the office of the

society/ with the Secretary of the society

etween 10:00 A.M. to 12:00 NOON fror

the date of publication of the notice till the

The EL-Plaza Co.op. Hsg. Soc. Ltd.

For and on behalf o

Sd/- Hon. Secretary

ॲस्टेक लाइफसायन्सेस

लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : ''गोदरेज वन'', ३ रा मजला,

पिरोजशानगर ईस्टर्न एक्सप्रेस हायवे. विकोळी (पर्व)

दर.:०२२–२५१८८०१०**.फॅक्स:**०२२–२२६१८२८९

वेबसाइट: www.astecls.com

ई-मेल : astecinvestors@godreiastec.com

कॉर्पोरेट आयडेंटिटी नंबर (सीआयएन) :

L99999MH1994PLC076236

गरतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सूची अनिवार्यत

व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५

विनियमन २९ सहवाचन विनियमन ४७ अंतर्गत याद्वारे

सूचना देण्यात येत आहे की, अन्य बाबींबरोबरच दि

सदर सूचना कंपनीची वेबसाइट (<u>www.astecls.com</u>)

वर तसेच कंपनीचे शेअर्स सूचिबद्ध असलेल्या बीएसई

लिमिटेडची वेबसाइट (<u>www.bseindia.com)</u> वर र

नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडची वेबसाइट

गरतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (अंतर्गत व्याप

प्रतिबंध) विनियमन, २०१५ (पीआयटी विनियमन)

कंपनीचे अंतर्गत व्यापार प्रतिबंध आचारसंहितेनुसार दि. ३०

जन. २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताच्या कंपनीच्य

स्थायी व एकत्रित अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांना मंजुर्र

रेण्याकरिता कंपनीची सीक्युरिटीतील व्यापाराची ट्रेडिंग

विन्डो गुरुवार, दि. १ जुलै, २०२१ ते शुक्रवार, दि. ३० जुलै, २०२१ दरम्यान (दोन्ही दिवस अंतर्भूत) कंपनीचे

. प्तर्व संचालक व पदिनर्देशित व्यक्तींकरिता तसेच पीआयटी

ॲस्टेक लाइफसायन्सेस लिमिटेड करित

सनथनगर इंटरप्राईजेस लिमिटेड

सही /

संज्योत रांगणेक

कंपनी मचिठ

व अनुपालन अधिकारी

विनियमन व संहितेमध्ये विहित केल्यानुसार त्यांच्य

वळच्या नातेवाईकांकरिता बंद आहे.

दिनांक: २१ जुलै, २०२१

(www.nseindia.com) वरही उपलब्ध आहे.

करण्यात येत आहे.

Date: 21/07/2021

date of expiry of its period.

erest of the deceased member in the

Place: Mumbai

Date: 21-07-2021

For Haji Adam Siddick Charitable &

Religious Trust

(Manager)

Mr. Jawad Shaikh

Notice is hereby given that, the original Agreemen dated 10/10/1991 executed between Lokhandwala Construction Industries Ltd. and Mr. Mahendra V. Daftary & Mrs. Vasanti M Daftary and original Agreement dated 09/07/1998 executed between Mr. Mahendra V Daftary & Mrs. Vasanti M. Daftary and Mr. Arvindbhai Bapulal Shah & Janak Arvindbha Shah in respect of Flat No.401/C, Alica Naga Bldg.No.6 CHS Ltd., Lokhandwala Township Akurli Road, Kandivli(E), Mumbai 400 101 is lost misplaced and the same is not in the possession of the present owners Mr. Jayantbhai Champakla Gandhi & Mrs. Nitaben Jayantbhai Gandhi.

Any other person/s having any claim whatsoev in to or on the above said document/property should make the same known to the undersigne in writing at the address mentioned below specifically stating therein the exact nature of such claim, if any, together with documentar evidence within 15 days of the publication of thi notice, failing which any such claim in, to o on the said property or any part thereof shall be deemed to have been waived without any reference to such claim.

Dated on this 21st day of July 2021 at Mumba LEGAL REMEDIE ADVOCATES, HIGH COUR OFFICE NO.2, GROUND FLOOR SHANTI NIWAS CHS LTD, BLDG.NO.1 PATEL ESTATE, C.P. ROAD KANDIVLI(E), MUMBAI 400 10 CELL: 9892276126/9619115212/9819502415

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that MR. IQBAL NOOR MOHD. RAJANI was the owner of the property, ore particularly described in the Schedule of the roperty hereunder mentioned, as per Agreement ated 25/01/1989. That Share Certificate dated 30/05/1990 was issued by The Sheetal Co-Op. Hsg Soc. Ltd. in the name of MR. IQBAL NOOR MOHD RAJANI holding 5 shares of Rs. 50/- each numbered from 166 to 170 bearing Certificate no. 34. That MR. IQBAL NOOR MOHD. RAJANI xpired on 01/05/2021 and Death Certificate was issued on 31/05/2021 bearing Registration no. D-2021:27-90262-003840, leaving behind his wife MRS. REHANA IQBAL RAJANI as his only legal heirs. All persons claiming an interest in the said property or any part thereof by way of sale, gift, lease, inheritance, exchange, mortgage, charge, lien, trust, possession, easement, attachment or otherwise are hereby required to make the same nown to the undersigned at the office of Mrs alava A. Khan, MUMBAI LAW FIRM, Advocat High Court, Mumbai, having address at Office no. B-98, Shanti Shopping Centre, Near Railway Station, Mira Road (East), Thane 401107, within 15 days rom the date hereof, failing which it shall be leemed that MRS. REHANA IQBAL RAJANI is the ue and lawful owner and is sufficiently entitled espect of the said property, more particularly escribed in the Schedule of the property hereunder mentioned, and further legal process shall be giver effect thereto, without any reference to such claim and the same, if any, shall be considered as waived respect of the Scheduled Property

Schedule of the Property
303, Third Floor, The Sheetal Co-Op Hsg. Soc. Ltd., situated at Survey no. 101 part), Nava Nagar, Mira Road East, Thane 40110 MUMBAI LAW FIRM:

MRS. AALAYA A. KHAN (Advocate High Court, Mum Date: 21-07-2021 / Place: Thane

जाहीर सूचना

माझे अशिलांच्या निर्देशनाअंतर्गत येथे सूचना देण्यात येत आहे की. श्रीमती सशिला देविदास राजपुत या फ्लॅट क्र.सी/४३, १ला मजला, गांजावाला कोहौसोलि., इमारत क्र.२ एस.व्ही.पी. रोड, बोरिवली (प.), मुंबई-. ४०००९२ या सोसायटीच्या सदस्या होत्या, यांचे २३.०६.२००१ रोजी निधन झाले.

जर कोणा व्यक्तीस सदर मालमत्ता किंवा भागावर आहेत असे समजले जाईल.

ठेकाण: मुंबई बोरिवली (पश्चिम), मुंबई-४०००९२.

नोटिस

सर्व सामान्य जनतेने सूचना घ्यावी की, सदिनका क्र. ७०८, बिल्डिंग नं. १२/बी शिवाई को.ऑप.हौ.सोसा.लि. एम.एम.आर.डी.ए. कॉलनी, कर्वेनगर, कांजुरमार्ग (पूर्व), मुंबई - ४०००४२. हि सदिनका श्री. प्रभाकर धुळा काळे यांचे नावे असून श्री. प्रभाकर धुळा काळे यांचे निधन दि.११/०३/२००९ रोजी झालेले असून त्यांच्या मागे **सौ. सुचिता** रामचंद्र सोनवलकर (मुलगी) सदरच्या सदिनकेचे कायदेशीर एकमेव वारस आहेत. सौ. सुचिता रामचंद्र सोनवलकर ह्या सदरची सदनिका आपल्या नावे हस्तांतर (Transfer) करीत आहेत. सर्व जनता संस्था यांना सदर सदिनके मध्ये कोणताही दावा किंवा हक्क मागणी किंवा आक्षेप असल्यास आवश्यक कागदपत्रासह खालील नमूद पत्त्यावर ८ दिवसाच्या कालावधीत आणण्याची सूचना घ्यावी. त्यानंतर दावे, आक्षेप गृहीत धरले जाणा

सदी/

शिवाई को.ऑप.हौ.सोसा.लि. एम.एम.आर.डी.ए. कॉलनी, कर्वेनगर, कांजुरमार्ग (पूर्व), मुंबई - ४०००४२

विक्री, अदलाबदल, वारसाहक, कायदेशीर हक, तारण, भाडेपट्टा, बक्षीस, ताबा, वहिवाट, जप्ती, न्यायालयीन[ँ] प्रकरणे, मनाई आदेश, लिस पेन्डन्स, मालकीहक, अधिभार, लिव्ह ॲण्ड नायसन्स किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात कागदोपत्री पराव्यांसह सदर सचना प्रकाशन गरखेपासून[ँ] १४ (चौदा) दिवसांच्या आत खालील स्वाक्षरीकर्त्यांना कळवावे. अन्यथा असे दावे असल्यास ते त्याग किंवा स्थगित केले

दिनांक: २१.०७.२०२१ **अंड. निखील सेठ** ८/डी/१२, एल्टी अपार्टस्, साईबाबा नगर.

दिनांक : २०/०७/२०२१

ठिकाण : मुंबई

आयएनसी-२६ जाहीर सूचना

(कंपनी (स्थापना) अधिनियम, २०१४ चे नियम ३० नुसार) केंद्र शासन, पश्चिम क्षेत्र, मुंबई यांच्या समक्ष

कंपनी कायदा २०१३ चे कलम १३ चे उपकलम (४) आणि कंपनी (स्थापना) अधिनियम २०१४ चे नियम ३० चे उपनियम (५) चे खंड (अ) प्रकरणात

नियोआर्क एक्झिम प्रायव्हेट लिमिटेड, यांचे नोंदणीकत कार्यालय: सी-६१२, अर्पित एन्क्लेब् कोहौसोलि., ग्रेटर बॉम्बे बँकेजवळ, डहाणूकरवाडी, महावीर नगर, कांदिवली (पश्चिम), मुंबई, लातूर महाराष्ट्र-४०००६७, भारत. . सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, **१९ जुलै, २०२१** रोजी झालेल्या विशेष

प्तर्वसाधारण सभेत मंजूर विशेष ठरावानुसार कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय **महाराष्ट्र राज्यातून (आरओसी**-**मुंबई) गुजरात राज्यात** स्थलांतरीत करण्याकरिता कंपनीचे मेमोरॅण्डम ऑफ असोसिएशनचे बदलण्याच्य . नेश्चितीसाठी कंपनीद्वारे केंद्र शासन (क्षेत्रिय संचालकांना समर्पित अधिकार) यांच्याकडे कंपनी कायट २०१३ च्या कलम १३ अंतर्गत अर्ज करण्याचे योजिले आहे.

कोणा व्यक्तिच्या हितास कंपनीचे नोंदणीकृत कार्यालयाच्या नियोजित बदलामुळे काही बाधा येत असल्यास त्यांनी त्यांच्या हिताचे स्वरूप व विरोधाचे कारण नमूद केलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे त्यांचे आक्षेप रजि. पोस्टाने किंवा गुंतवणूकदार तक्रार नमुना भरून <mark>एमसीए-२१ पोर्टल (www.mca.gov.in</mark>) वर सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांच्या आत **क्षेत्रिय संचालक** यांचा पत्ता **१**00**, ५व मजला, एव्हरेस्ट, मरिन ड्राईव्ह, मुंबई–४**0000२ या कार्यालयात पाठवावी तसेच एक प्रत याचिकाकर्ता कंपनीला खाली नमुद त्यांच्या नोंदणीकृत कार्यालयात पाठवावे.

मी–६१२ अर्पित एन्क्लेब्ह कोहौमोलि। गेरर बॉम्बे बँकेजवल, बहाणकरवाडी, महावीर नगर, कांटिवल (पश्चिम), मुंबई, लातूर, महाराष्ट्र-४०००६७, भारत.

अर्जदारांच्या वतीने व करित नियोआर्क एक्झिम प्रायव्हेट लिमिटेड

ठिकाण: मुंबई दिनांक: २१.०७.२०२१

नील राजेशकुमार पुजार मंचालक (डीआयएन:०६९६७४८३)

PUBLIC NOTICE

This is to inform to the General Public that Original Agreement for Sale Dated 18-06-1991 entered between M/S. A.G. DEVELOPERS, a partnership firm having office at A.G. Nagar Mira Taluka, Dist: Thane and MR, ABUBAKER WAZIR MUKHI, in respect of purchased of the Flat No. G-1 on the Ground Floor of Building No. A-2 known as A.G. Nagar Co-operative Housing Society Ltd. situated at A.G. Nagar, W.E. Highway, P.O. Mira, Dist: Thane-40110 duly stamped under the Adjudication Scheme and the paid Stamp Duty with Penalty vide EVN No.14097/17504/Dt:02-01-1997 payable on the said Original Agreement for Sale Dated 18-06-1991 as per the Prevailing Market Value but not registered as required under Indian Registration Act,1908 & Original Agreement for Sale Dated 18-06-1991 entered betwee M/S. A.G. DEVELOPERS, a Partnership Firm having office at A.G. Nagar, Mira Taluka, Dist Thane and ASMABEEN W/O ZAHID, in respect of purchased of the Shop No.2 on the Ground Floor of Building No. A-2 known as A.G. Nagar Co-operative Housing Society Ltd. situated A A.G. Nagar, W.E. Highway, P.O. Mira, Dist: Thane-401104 duly registered under Documer No.TNN2-65/1999/ Dated: 18-01-1999 & Original Agreement for Sale Dated 18-06-1991 ntered between M/S. A.G. DEVELOPERS, a Partnership Firm having office at A.G. Nagar Mira Taluka Dist: Thane and MR ABUBAQUER GHULAM RASOOL in respect of ourchased of the Shop No.1 on the Ground Floor of Building No. A-2 known as A.G. Nagar Co-operative Housing Society Ltd. Situated At A.G. Nagar, W.E. Highway, P.O. Mira, Dist Thane-401104 duly registered under Document No. TNN2-64/1999/ Dated: 18-01-1999 All bovementioned Three Original Agreement for Sale have been lost/misplaced, hence,

) MR. ABUBAKER WAZIR MUKHI & 2) ASMABEEN W/O ZAHID & 3) MR. ABUBAQUEF GHULAM RASOOL have lodged Lost Report vide No. Lost Report Nos. 5383/2021 & 5382/2021 & 5386/2021 respectively on 15-07-2021 at the office of the Sr.Inspector o Police, Kashimira Police Station, Mira Road (East), Thane-401107 hence on behalf of MR. ABUBAKER WAZIR MUKHI & 2) ASMABEEN W/O ZAHID & 3) MR. ABUBAQUEF GHULAM RASOOL. Thereby invites claims and objections from claim/objectors or objector within period of 15 (Fifteen) days from the publication of this notice with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections against such Thre Original Agreement for Sale at Flat No. 701/D-wing. Seventh Floor, Sagar Drashti Co-On Housing Society Ltd., Classic County, Opp. Old Petrol Pump, Mira Road (E), Dist Thane-401107 with documentary evidence in support thereof within 15 days of publication of his notice, failing which the claims, action if any, shall be deemed to have been waived.

Advocate Nazneen R. Memon (9223267192)

जाहीर नोटीस

मे. एम. एस. अग्रवाल कोर्ट, सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर पुणे यांचे न्यायालयात

श्रीमती सीमा नितीन सावंत, रा.१८, सायली अपा., ११/२ कमींग्स कॉलेजजवळ,

कि. अर्ज नं. ८१५/२०२१

नोटीस देण्यात येते की, उपरोक्त अर्जदार यांनी इंडियन सक्सेशन ॲक्ट कलम ३७२ अन्वये या कोर्टाकडे मयत (१) दत्तकुमार कृष्णराव सावंत, मृत्यू दि.२९/०४/१९९८ (२) अरुणा दत्तवुरमार सावंत, मृ त्यु दि.०६/०९/२०२० (३) नितीन दत्तवुनमार सावंत, मृत्यू दि. ०४/११/२०१५ यांचे सक्सेशन सर्टिफिकेट मिळण्यासंबंधीचा अर्ज केलेला

मिळकतीचे वर्णन - (१) विविध कंपनीचे शेअर्स, बोनस, डिव्हीडंड, बोनस शेअर्स व व्याज (२) बचत खाते - (अ) बँक ऑफ महाराष्ट्र, कोथरूड शाखा, पुणे खाते क्र ६८०१००८६६८४ (ब) बँक ऑफ बडोदा, गामदेवी शाखा, मुंबई खाते क्र ०३९४०१०००००३६२ (क) एसव्हीसी बँक, अशोकवन शाखा, दहीसर पूर्व, मुंबई खाते क्र. १०३२०३१३००००४६१७ (ड) बँक ऑफ इंडिया, गामदेवी शाखा, मुंबई, खाते क्र. ००३६१२१०००४३२१२ (इ) कॉसमॉस बँक, गणेश नगर शाखा पुँगे खाते क्र. ००९२०१२०१९५०६६३ (ई) ॲक्सीस बँक, शिवाजी पार्क शाखा,

दादर, मुंबई, खाते क्र.९१५०१००३३६४५३५५ (३) मुदत ठेव - (अ) एसव्हीसी बँक, मुदत ठेव क्र.४५५३१६६, खाते क्र.१०३२०१०३००२०३३९ (ब) बँक ऑफ महाराष्ट्र मुदत ठेव क्र. ४१९५६७, खाते क्र. ६०२२०५२२१४५.

ज्या कोणास सदरहू अर्जासंबंधी हरकत घ्यावयाची असेल त्यानी दि. १७/०८/२०२१ रोजी ठीक सकाळी ११.०० वा. स्वतः किंवा विकलामार्फत या कोर्टात हजर राहावे. आज दि.०९/०७/२०२१ सही व शिक्कयानिशी दिला.

> अधिक्षक दिवाणी न्यायालय, व. स्तर पुणे

नमुना क्र.७५

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुबई विभाग मुंबई धर्मादाय आयुक्त भवन, २ रा मजला, ८३ डॉ. ॲनीं बेझट रोड, वरळी, मुंबई-४०००१८

चौकशीची जाहीर नोटीस अर्ज क्रमांक : ACC/ X/ 1541/ 2021 सार्वजनिक न्यासाचे नाव :

Sai Pushpa Charitable Trust ...बाबत.

Dipakkumar Rajendraprasad Dave...अर्जदार. सर्व संबंधित लोकांस जाहीर नोटीशीने कळविण्यात येते की सहाय्यक धर्मादाय आयुक्त-१०, बृहन्मुंबई विभाग, मुंबई हे वर नमद केलेल्या अर्ज यासबधी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० चे कलम १९ अन्वये खालील मद्यावर चौकशी करणार आहेत:-

- a) वर नमूद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय ? आणि सदरचा न्यास सार्वजनिक स्वरुपाचा आहे काय ?
- २) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या मालकीची आहे काय?

अ) जंगम मिळकत (वर्णन) : रोख रु. १००८/-(अक्षरी रूपये एक हजार आठ केवळ) ब) स्थावर मिळकत (वर्णन) : लागू नाही

सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणास काही हरकत घ्यावयाची असेल अगर पुरावा देणेचा असेल त्यांनी त्यांची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिध्द झाल्या तारखेपासून तीस दिवसाच्या आत या कार्यालयाचे वरील पत्त्यावर मिळेल अशा रीतीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या कैफियतीचा विचार केला जाणार नाही. तसेच मुदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही असे समजून चौकशी पुरी केली जाईल व अर्जाचे नेकालाबाबत योग्य ते आदेश दिले जातील.

ही नोटीस माझे सहीनिशी व मा. धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे शिक्क्यानिशी आज दिनाक ०७/०७/२०२१ रोजी दिली.

शिक्का सही/-अधीक्षक (न्याय) सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुबई विभाग, मुबई नमुना क्र.७५

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुबई विभाग मुबई धर्मादाय आयुक्त भवन, २ रा मजला,

८३ डॉ. ॲनी बेझट रोड, वरळी, मुंबई-४०००१८ चौकशीची जाहीर नोटीस

अर्ज क्रमांक: सधआ-१० / १५५६ / २०२१ सार्वजनिक न्यासाचे नाव: AARF FOUNDATION ..बाबत. MS. HARSIMRAM SATPALSINGH

AHLUWALIA ..अर्जदार. सर्व संबंधित लोकांस जाहीर नोटीशीने कळविण्यात येते की, **सहाय्यक धर्मादाय** आयुक्त-१०, बृहन्मुबई विभाग, मुंबई हे वर नमुद केलेल्या अर्ज यासंबंधी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम् **१९५० चे कलम १९ अन्वये खालील मुद्यां**वर वौकशी करणार आहेत:-

- १) वर नमूद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय ? आणि सदरचा न्यास सार्वजनिक स्वरुपाचा आहे काय?
- २) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या मालकीची आहे काय?

अ) जगम मिळकत (वर्णन) : रोख रु. १,००१/-(अक्षरी रूपये एक हजार एक केवळ) ब) स्थावर मिळकत (वर्णन) : निरक

सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणार काही हरकत घ्यावयाची असेल अगर पुराव देणेचा असेल त्यांनी त्यांची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिध्द झाल्या तारखेपासून तीस दिवसांच्या आंत या कार्यालयाचे वरील य<mark>त्त्यावर मिळेल अशा रीतीने पा</mark>ठवावी. त्यानंतर आलेल्या कैफियतीचा विचार केला जाणार नाही. तसेच मुदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही असे समजुन चौकशी पुरी केली जाईल व अर्जाचे नेकालाबाबत योग्य ते आदेश दिले जातील.

ही नोटीस माझे सहीनिशी व मा. धर्मादाय गयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई याचे शेक्क्यानिशी आज दिनाक १२/०७/२०२१ रोजी दिली.



सही/-अधीक्षक (न्याय) सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुंबई विभाग, मुंबई

> दुसरा माळा, ८३, डॉ. ॲनी बेझंट रोड, वरळी, मुंबई ४०००१८

सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था नोंदणी कार्यालय, बृहन्मुंबई विभाग, मुंबई <u>जाहीर नोटीस</u> (महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम २२ नियम ७ व ७ ओ वाचावे)

बदल अहवाल क्रमांक स. ध. आ ५/३७७५/२०२१ ज्याअथी, Deen Dayal Education Trust, P.T.R. No.E-12458 या सार्वजनिक विश्वस्त व्यवस्थेच्या सादरकर्ता विश्वस्त Dr. Nutan Sinch यांनी स. ध. आ. /५/३७७५/२०२१ यामध्ये बदला करिता उपरोक्त बदल अहवाल सादर केलेला आहे व तो सहायक धर्मादाय आयुक्त -५ यांनी दिनांक ०७/०७/२०२१ रोजी तात्पुरता स्विकृत केलेला आहे, त्याअथी, हितसंबंध असलेल्या सर्व संबंधित लोकांना सदर नोटिस व्दारे कळविण्यात येते कि, सदर बदल अहवालास आपणास काही आक्षेप / हरकत घ्यावयाची असल्यास. आपण आपली हरकत सदर जाहीर नोटिस प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासन ३० दिवसांचे आत सहायक धर्मादाय आयक्त -५ यांचेसमो दाखल करावी, अन्यर्था, सदर बदल अहवालास आपली काहीही हरकत नाही, असे समजून सदर बदल अहवालावरती दिनांक २३/०८/२०२१ रोजी अंतिम आदेश करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.

आज दिनांक २० रोजी माहे जूलै सन २०२१ माझ्या सहीनिशी व धर्मादाय आयुक्तांच्या शिक्क्यानिशी दिली .



सही

अधिक्षक मार्वजनिक साम नौंटणी कार्यालय बृहन्मुंबई विभाग, मुंबई यांचा करिता

hathw@y

हॅथवे केबल ॲण्ड डेटाकॉम लिमिटेड **र्नोदणीकृत कार्यालय:** 'रहेजास', ४था मजला, मेन एव्हेन्यू व व्ही.पी.रोडचा कॉर्नर, सांताक्रूझ (प), मुंबई-४०००५४. **दूर.**:९१-२२-२६००१३०६, **फेंक्स**:९१-२२-२६००१३०७,

, सीआयएन:एल६ँ४२०४एमएच१९५९पीएलसी०११४२१ वेबसाईट:www.hathway.com; ई-मेल:info@hathway.net

६१वी वार्षिक सर्वसाधारण सभेबाबत माहिती

१. कंपनीच्या सदस्यांची **६१वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम)** मंगळवार, दिनांक २४ ऑगस्ट, २०२१ रोजी दु.२.००वा. भाप्रवे कंपनी कायदा २०१३ च्या लागु तरतुदी आणि त्यातील नियमाअंतर्गत आणि सिक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस) रेग्यलेशन्स २०१५ सहवाचिता सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत (एमसीए) आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सेबी) च्या सर्व लागु परिपत्रकानुसार एजीएम घेण्याच्या सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य माध्यमाने (ओएव्हीएम) होणार आहे व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये सहभागी होण्याकरिता सदस्यांनी https:// jiomeet.jio.com/hathwayagm ला भेट द्यावी आणि रिमोट ई-वोटिंग सुविधा https://emeetings.kfintech.com वर उपलब्ध असेल. कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०३ अन्वये गणसंख्या उद्देशाकरिता व्हीसी/ओएव्हीएममार्फत सहभागी होणाऱ्या सदस्यांची मोजणी केली जाईल.

एजीएम सूचना व वित्तीय वर्ष २०२०-२१ करिता वार्षिक अहवाल कंपनीच्या सदस्यांना ज्यांचे ई-मेल कंपनी/लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड/ठेवीदार सहभागीदाराकडे नोंद आहेत त्यांना विद्यत स्वरुपात पाठविले जाईल. वार्षिक अहवाल कंपनीच्या www.hathway.com, स्टॉक एक्सचेंजेसच्या अर्थात बीएसई लिमिटेड व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या www.bseindia.com व www.nseindia.com आणि केफिन टेक्नॉलॉजिस प्रायव्हेट लिमिटेड (केफिनटेक) च्या <u>https://evoting.kfintech.com</u> वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

ई-मेल नोंद/अद्यायावत करण्याची पद्धत:

अ) वास्तविक स्वरुपात भागधारणा असणारे सदस्य ज्यांचे कंपनीकडे ई-मेल नोंद्र अद्यायावत नाहीत त्यांना विनंती आहे की, त्यांनी ई-मेल/बँक नोंदणी शिर्षक निवडून गुंतवणूकदार सेवा टॅब अंतर्गत https://linkintime.co.in/emailreg/ email register.html वेबसाईटवरील www.linkintime.co.in लिंकवर क्लिक करून लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी यांच्याकडे त्यांचा ई-मेल नोंद/अद्यायावत करण्याची विनंती करावी. सदस्यांना विनंती आहे की, त्यांनी आवश्यक तपशील जसे नाव, फोलिओ क्रमांक, प्रमाणपत्र क्र, पॅन मोबाईल क्र. आणि ई-मेल द्यावेत आणि पीडीएफ किंवा जेपीईजी नमुना (१ एमबीपर्यंत) मध्ये भागप्रमाणपत्राची छायाप्रत अपलोड करावी. याबाबत काही प्रश्न असल्यास आरटीएकडे $\underline{rnt.helpdesk@linkintime.co.in}$ वर ई-मेल करावा.

ब) डिमॅट स्वरुपात भागधारणा असणारे सदस्य, ज्यांचे ई-मेल ठेवीदार सहभागीदारकडे नोंद/अद्यायावत नाहीत त्यांनी त्यांचे डिमॅट खाते तयार करणाऱ्या ठेवीदार सहभागीदाराकडे त्यांचा ई-मेल नोंद/अद्यायावत करावा.

४. ई-वोटिंगने मत देण्याची पद्धत:

अ) सदस्यांना एजीएमच्या सूचनेत नमुद विषयावर त्यांचे मत विद्युत मतदान प्रणालीने (ई-वोटिंग) देण्याची संधी दिली जाईल.

ब) डिमॅट स्वरुपात, वास्तविक स्वरुपात भागधारणा असणारे सदस्य आणि ज्या सदस्यांचे ई-मेल नोंद नाहीत त्यांना रिमोटने मत देण्याची पद्धत एजीएमच्या सूचनेत नमुद आहे. सर्व तपशील कंपनीच्या https://www.hathway.com आणि केफिन टेकच्या https://evoting.kfintech.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

क) विद्युत मतदान प्रणालीने मतदानाची सुविधा एजीएममध्ये उपलब्ध होईल (इन्स्टापोल) आणि एजीएममध्ये उपस्थित सदस्य जे रिमोट ई-वोटिंगने त्यांचे मत देणार नाहीत त्यांना इन्स्टापोलने एजीएममध्ये मत देण्याची संधी उपलब्ध होईल.

ड) ई-वोर्टिंगने मत देण्यासाठी लॉगईन परिचयपत्रे सर्व सदस्यांना ई-मेलमार्फत उपलब्ध होईल. ज्या सदस्यांना ई-मेल मिळाले नाहीत किंवा ज्यांचे ई-मेल कंपनी/लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड/ठेवीदार सहभागीदारकडे नोंद नाहीत त्यांनी एजीएम सूचनेत नमुद टीपमध्ये दिलेल्या माहितीचे पालन करून लॉगईन परिचयपत्रे निर्मीत करावीत.

ई) सदर लॉगईन परिचयपत्रे व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये उपस्थित राहण्यासाठी उपयोगात आणता येतील.

जर एखाद्या व्यक्तीने एजीएम सूचना विद्युत स्वरुपाने वितरणाच्या तारखेनंतर शेअर्स प्राप्त करून कंपनीचा सदस्य झाला असेल आणि नोंद दिनांक मंगळवार, १७ ऑगस्ट, २०२१ रोजी भागधारणा घेतली असेल त्यांनी एजीएम सुचनेत नमुद माहितीचे पालन करून लॉगईन परिचयपत्रे प्राप्त करावे किंवा evoting@kfintech.com वर विनंती पाठवावी. ६. सदस्यांना विनंती आहे की, त्यांनी एजीएमच्या सूचनेत नमुद सर्व टीप आणि विशेषत: एजीएममध्ये सहभागी होण्याची माहिती, रिमोट ई-वोटिंगने मत देण्याची पद्धत किंवा

एजीएम दरम्यान इन्स्टापोलबाबत दिलेली माहिती लक्षपुर्वक वाचावी. संचालक मंडळाच्या आदेशाद्वारे सही/-

प्रमुख कॉपीरेट लीगल, कंपनी सचिव व मुख्य अनुपालन अधिकारी

ठिकाण: मुंबई दिनांक: २१ जुलै, २०२१

(एफसीएस-५१८९)

ठिकाण: मुंबई

For and on behalf of Jai Sidhivinaya Date: 21st July, 2021 PUBLIC NOTICE

Notice Amit K Panchal is registered

Maruti Ritz VXI vehicle n o . M H 1 4 B R 8 0 2 9 dt.21/08/2009 Chassis and the said Amit K. Panchal expired on 15/07/20 at Mumbai leaving behind his wife Dharmangini A Panchal as legal heir and she confirms that there was no accident occurred over the said vehicle and she intend to transfer the said vehicle in third party interest pertaining to the said vehicle please contact R.T.O. Mumbai or Dharmagini A. panchal within 14 days from the date of advertisement of this Notice. If any problems create over the said vehicle Dharmangini A. panchal

PUBLIC NOTICE

his legal heirs and representatives.

Dated this 21st July, 2021

holder with MRS. CATHERINE FURTADO a member of the EL-Plaza Co-operative Housing Society Ltd., having address a

जाहीर सूचना याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, श्री. साग गेंदणीकृत मुक्तता करारनामानुसार खाली नमुद

४०००९९.

वकील उच्च न्यायालय, मुंबई) कंपनीच्या स्थायी व एकत्रित अलेखापरीक्षित वित्तीय दिनांक: २१.०७.२०२१ नेष्कर्षांवर, सदर निष्कर्षांचे लेखापरीक्षण समितीद्वारे मूल्यांकन केल्यानंतर, विचारविनिमय करणे व त्यांन . मंजुरी देण्यासाठी (कंपनीच्या वैधानिक लेखापरीक्षकांच्या मर्यादित पुनरावलोकनाच्या अधीन) ॲस्टेक लाइफ सायन्सेस लिमिटेड (''कंपनी'') च्या संचालक मंडळाची सभा **बुधवार, दि. २८ जुलै, २०२१** रोजी आयोजित

वेबसाईट:www.spsfinquest.co.in, दूर.:०२२-२२७२२४८८

समभागांचे बोनस वितरणासाठी नोंद तारखेची सूचना

आहे. बोनस शेअर्स अधिकाराबाबत समभागधारकांची नावे निश्चितीच्या उद्देशाकरिता कंपनीने

ठिकाण: मुंबई

दिनांक: १९.०७.२०२१

आमचे अशिल श्री संभाजी बाळू गुरव हे फ्लॅट नं १६ तिसरा मजला क्षेत्रफळ ३४५ चौ फूट विल्ट अप् ओम विश्वनाथ को .ऑप .हौँ सो . लि .) सखाराम कॉम्प्लेक्स . डोंबिवली पश्चिम . तालुका कल्याण . जिल्हा ठाणे हया

मिळकतीचे मालक आहेत . सदर फ्लॅट नं . १६) संबधीत करारांच्या साखळीं पैकी श्री नामेदव बेमटया पाटील तुळशीराम सखाराम जोशी आणि श्री जगन्नाथ का राणे) यांच्यातील दि २७ 🛮 १९८८ रोजीचा करारनामा 🛭 हा मुळ / ओरीजनल दस्त मार्च २०२१ रोजी हरवला असून असून त्याबाबची नोंद विष्णूनगर) पोलीस स्टेशन डोंबिवली पश्चिम येथे दिनांक १६.०७ २०२१ रोजी प्रोपर्टी मिसींग

रजि . नं . ६५०/ २०२१ नुसार केली आहे . तरी या मिळकतीच्या संदर्भामध्ये कोणीही व्यक्ती वा संस्था किंवा बॅक यांचे वारसाहक्क़ अधिकार गहाणदान्, बोजा् तारण् वक्षिसपञ् भाडेपइटटा खरेदीखत साठेखत् कुलमुखत्यारपञ अगर इतर स्वरूपात हक्क वा अधिकार असतील तर त्य व्यक्तीने / संस्थेने आपल्या हरकती लेखी स्वरूपात खालिल नमद केलेल्या पत्त्यावर योग्य त्य कागदपञांसह व पराव्यासह सदरची नोटीस प्रसिध्द झाल्याच्या तारखेपासन १५ दिवसाच्या आत नोंदवाव्यात • मुदतबाहय हरकती आल्यास त्या आमचे अशिलांवर बंधनकारक राहणार नाहीत यांची संबधितांनी नोंद घ्यावी.

ॲड . आर . आर . प्रधान

सी -71, कस्तुरी प्लाझा

मानपाडा रोड़ डोविवली पूर्व

संपर्क कं . 9870704981

सनथनगर इंटरप्रायझेस लिमिटेड